CIN:L24100MH1990PLC057190

# INDO EURO INDCHEM LIMITED

Registered Off: B-9 to B-16, M.I.D.C. Osmanabad – 413 501 (Maharashtra) Email:rinkupoly@rediffmail.com Mob No: 9820219155, Website : www.indoeuroindchem.com

11-08-2024

To,
BSE Limited
Department of Corporate Services,
Listing Department
P J Towers,
Dalal Street
Mumbai - 400001

Scrip Code: 524458

Dear Sir/Madam,

Subject: Intimation under Regulation 30 and Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations)

In accordance with Regulation 30 and Regulation 47(3) of Listing Regulations, Please find enclosed herewith copy of Advertisements giving information of the Financial Results as specified in Regulation 33 of Listing Regulations.

The above mentioned advertisement is published in Active Times (English Newspaper) & Mumbai Lakshadweep in (Marathi Newspaper) on 11<sup>th</sup> August, 2024

The same has also been uploaded on the Companys Website which may be viewed at <a href="https://www.indoeuroindchem.com">www.indoeuroindchem.com</a>

Kindly take the same on record.

For Indo Euro Indchem Limited

Vardhman Chhaganlal Shah Managing Director

(DIN:00334194)

### पिं.चिं. मनपा व इनोव्हेटीव स्कूल मोशी यांच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन

पुणे, दि.१० : घरोघरी तिरंगा मोहिम राबविण्याच्या रनुचना राज्यशासनामार्फत प्राप्त झाल्या असून आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका व इनोव्हेटीव रक्तूल मोशी यांच्या वतीने आज तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचा प्रारंभ उपआयुक्त अण्णा बोदडे याच्या हरते झाला.या रॅलीदरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी तथा उप आयुक्त अण्णा बोदडे, पिंपरी चिंचवड वाहतुक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सुरज पवार तसेच आशिष काळदाते, वैभव फापडे, धनराज नाईकवाले, इनोव्हेटिव्ह शाळेचे अध्यक्ष संजय सिंग, प्रशांत पाटील, आरोग्य विभागाचे तानाजी दाते तरनेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आनंद नागरे, आनंद मोरे सहभागी झाले होते. तसेच भालचंद्र देशमुख, भिकाजी थोरात या जेष्ठ नागरिकांनीही या मोहिमेत उत्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

रवातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावर्षीही राज्य शासनाच्या वतीने घरोघरी तिरंगा ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भव्य रॅलीच्या माध्यमातून या मोहीमेरा घरोघरी प्रारंभ करण्यात आला. या भव्य रॅलीत चिखली येथील इनोव्हेटिव्ह वर्ल्ड रकूलम धील ७०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत जल्लोषात्मक घोषणाबाजी केली.चिखली जाधववाडी येथील सीएनजी पंप ते शाळेपर्यंत ३ किलोमीटर पायी रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात प्रवेश करताच सर्व नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे रवागत केले. या चिमुर-ड्यांच्या सहभागाने हर घर तिरंगा रॅली उत्साह आणि जल्लोषात्मक वातावरणात पार पडली.

'घरोघरी तिरंगा' मोहीम

राबवण्यासाठी केंद्र शासन

आणि राज्य शासनाच्या

वतीने मार्गदर्शन सूचना

जारी करण्यात आल्या आहे.

त्यानुसार राज्यातील सर्व

नागरी स्थानिक स्वराज्य

संस्थानी दिलेल्या सूचनांचे

पालन करून विविध उपक्रम

यशरवीपणे राबवण्यासाठी

तात्काळ नियोजन करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेत घेण्यात येणारे तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेळा असे विविध उपक्रम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहेत.यावेळी वरिष्ठ निरीक्षक सूरज पवार यांनी विद्यार्थ्यांना रकूल बसमधून प्रवास करताना किंवा ररन्यावरून चालताना घ्यावयाची काळजी आणि सुरक्षेच्या

उपाययोजनांविषयी

मार्गदर्शन केले.

### NOTICE OF LOSS OF SHARES OF HINDUSTAN UNILEVER LIMITED (Formerly Hindustan Lever Limited)

Regd. Off. Hindustan Unilever Limited, Unilever House B D Savant Marg, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 099 Notice is hereby given that the following share certificates have been reported as lost/misplaced and the Company intends to issue duplicate. certificates in lieu thereof, in due course.

Any Person who has a valid claim on the said shares should lodge suc laim with the Company at its Registered Office within 15 days hereof Name of the Folio (Rs.10/-f.v) No.(s) <u>Shareholder</u> Alka Chinubhai Shah HLL2956945 40 2279036 185182445 (Before Marriage Name) Alka Y. Safi (After Marriage Nam 185182484 Date: 11-08-2024 Place : Mumbai

#### एचसीकेके वेन्चर्स लिमिटेड

**नोंदगीकृत कार्यालय:** कार्यालय क्र.५१४, रंगटा बिझनेस सेन्टर, ५वा मजला. गोविंद नगर.

नाशिक-४२२००९. दूर::+९१-८९७६७०७६८३, **ई-मेल**: info@hckkventures.com वेबसाईट: www.hckkventures.com

#### ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंदची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **गुरुवार, ०५ सप्टेंब** २०२**४ रोजी हु.०२.००वा.** पुर्चा हॉटेल, मुंबई अफ्रा रोड, इंदिरा नगर, नाशिक-४२२००९ येथे सदस्यांना पाठवलेली ३९ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाचा भाग असलेल्या ३९ जुलै, २०२४ च्या . पूचनेमध्ये तपशीलवार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ–व्हिज्युअठ ाध्यम (ओएव्हीएम) द्वारे होणार आहे.

- ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती आणि एजीएमच्य सूचना त्या सर्व सदस्यांना पाठवण्यात आल्या आहेत ज्यांचे इमेल आयडी कंपनी/ डिपॉझिटरी सहमागीदाराकडे नोंदणीकृत आहेत. हे कंपनीच्या https://www.hckkventures.com/ वेबसाइटवर देखील उपलब्
- गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४ च्या नोंद तारखेनुसार, प्रत्यक्ष स्वरूपात किया वास्तविक स्वरूपात भाग धार केलेले सदस्य, ४१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना एजीएम (रिमोट ई–व्होटिंग) च्या ठिकाणाव्यतिरित इतर ठिकाणाहून सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे नमूद केल्यानुसार सामान्य आणि विशेष व्यवसायांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. सा भासदांना कळविण्यात येते की:
  - एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सामान्य ठराव इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाद्वारे व्यवहार
  - रिमोट ई-मतदान **सोमवार, ०२ सप्टेंबर, २०२४** रोजी (स.०९.००वा.) सुरू होईल.
- रिमोट ई-मतदान **बुधवार, ०४ सप्टेंबर, २०२४** रोजी (सायं.०५.००वा.) समाप्त होईल.
- इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता ठरवण्याची कट-ऑफ तारीर गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४ आहे.
- एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर आणि कट ऑफ तारखेला म्हणजेच गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४ रोजी शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स विकत घेणारी आणि कंपनीची सदस्य होणारी व्यक्ती निर्मिती प्रक्रियेचे अनुसरण करू शकते. एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केल्याप्रमाणे लॉगिन आयर्ड
- सदस्यांनी याची नोंद घ्यावी: अ) रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल सीडीएसएलद्वारे मतदानाची वरील तारीर आणि वेळेनंतर अक्षम केले जाईल आणि सदस्याने ठरावावर मत दिल्यानंतर, सदस्याला नंतर ह बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही; ब) एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेल सभासद देखील एजीएमला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार नाही; आणि क) ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्य लाभार्थी मालकाच्या रजिस्टरमध्ये केवळ कट-ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल ती व्यक्ती रिमोट ई-व्होटिंगच्या सविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.
- एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइट <u>https://www.hckkventures.com/</u> आणि सीडीएसएलच वेबसाइट <u>www.cdslindia.com</u> वर उपलब्ध आहे.
- कोणत्याही शंका असल्यास, सदस्य वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि ई-व्होटिंग मॅन्युअलचा संदर्भ घेतात जे मदत विभागांतर्गत <u>www.Evotingindia.com</u> येथे उपलब्ध आहेर किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ई-मेल लिहा किंवा नियुक्त केलेल्या ईमेल आयडी <u>info@hckkventures.com</u> वर कंपनी सेक्रेटरी श्री. प्रशांत अगरवाल यांच्याशी संपर्क साधा ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित तक्रारींचे निराकरण करतील
- कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या संदर्भात सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर रजिस्टर **गुरुवार, २**९ **ऑगस्ट, २०२४ ते गुरुवार, ०५ सप्टेंबर, २०२४** (दोन्ही दिवसांसह) बंद राहील. मंडळाच्या आदेशान्वर

त्वसीकेके वेन्चर्स लिमिटेडकरि प्रशांत अगरवा

#### कामदगिरी फॅशन लिमिटेड सीआयएन: एल१७१२०एमएच१९८७पीएलसी०४२४२४

नोंदणीकृत कार्यालय: २०२, राजन हाऊस, २रा मजला, अप्पा साहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई–४०००२५. **दूर**.:(+९१ २२) ६६६६२९०४, **वेबसाईट:<u>www.kflindia.com</u>,** ई-मेल:<u>cs@kflindia.com</u>

#### ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंदची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **मंगळवार, ०३ सप्टेंबर, २०२४ रोजी स.११.००वा**. सदस्यांना पाठवलेली ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाचा भाग असलेल्या ३० जुलै, २०२४ च्या सूचनेमध्ये तपशीलवार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ–व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम)

- 39 मार्च २०२४ रोजी संप्रलेल्या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाच्या बलेक्टॉनिक पती आर्पि एजीएमच्या सूचना त्या सर्व सदस्यांना पाठवण्यात आल्या आहेत ज्यांचे इंमेल आयडी कंपनी डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदणीकृत आहेत. हे कंपनीच्या https://www.kflindia.com/ वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.
- मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४ च्या नोंद तारखेनुसार, प्रत्यक्ष स्वरूपात किंवा वास्तविक स्वरूपात भाग धारण केलेले सदस्य, ३७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेवी सूचना एजीएम (रिमोट ई-व्होटिंग च्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडच्या इलेक्ट्रॉनिव मतदान प्रणालीद्वारे नमूद केल्यानुसार सामान्य आणि विशेष व्यवसायांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देख शकतात सर्व सभासदांना कळविण्यात येते की
- एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सामान्य आणि विशेष ठराव इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाद्वारे व्यवहार केला जाऊ शकतो
- रिमोट ई-मतदान **शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४** रोजी (स.०९.००वा.) सुरू होईल.
- िरमोट ई-मतदान **सोमवार, ०२ सप्टेंबर, २०२४** रोजी (सायं.०५.००वा.) समाप्त होईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता ठरवण्याची कट-ऑफ
- तारीख **मंगळवार. २७ ऑगस्ट. २०२४** आहे एजीएमची सूचना पाठवल्यानंतर आणि कट ऑफ तारखेला म्हणजेच मंगळवार, २७ ऑगस्ट २०२४ रोजी शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स विकत घेणारी आणि कंपनीची सदस्य होणारी व्यक्ती, निर्मिती प्रक्रियेचे अनुसरण करू शकते. एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केल्याप्रमाणे
- सदस्यांनी याची नोंद घ्यावी: अ) रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल सीडीएसएलद्वारे मतदानाच वरील तारीख आणि वेळेनंतर अक्षम केले जाईल आणि सदस्याने ठरावावर मत दिल्यानंतर सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही: ब) एजीएमपर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले सभासद देखील एजीएमला उपस्थित राह शकतात परंतु त्यांन पुन्हा मतदान करण्याचा अधिकार नाही ; आणि **क)** ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्य किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकाच्या रजिस्टरमध्ये केवळ कट-ऑप तारखेनुसार नोंदवलेले असेल ती व्यक्ती रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पार
- एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइट <u>https://www.kflindia.com/</u> आणि लिंक इनटाइ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वेबसाइट https://linkintime.co.in/ वर उपलब्ध आहे.
- कोणत्याही शंका असल्यास, सदस्य वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि ई-व्होटिंग मॅन्युअलचा संदर्भ घेतात जे मदत विभागांतर्गत <u>Instavote-Linkintime</u> येथे उपलब्ध आहेत किंवा <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> वर ई- मेल लिहा किंवा नियुत्त केलेल्या ईमेल आयडी <u>cs@kflindia.com</u> वर कंपनी सेक्रेटरी **श्री. सिद्धांत सिंग** यांच्याशी संपर्क साधा ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित तक्रारीं
- कंपनीच्या इक्रिटी शेअर्सच्या संदर्भात सदस्य नोंदणी आणि शेअर टान्सफर रजिस्टर बधवा २८ ऑगस्ट, २०२४ ते मंगळवार, ०३ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवसांसह) बंद राहील

मंडळाच्या आदेशान कामदगिरी फॅशन लिमिटेड करित

दिनांक: ०९ ऑगस्ट, २०२४

लॉगिन आयडी आणि पासवर्ड.

सही/ सिद्धांत सिंग कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

### कुबेर उद्योग लिमिटेड

सीआयएन:एल५१९०९जीजे १९८२पीएलसी३७१२०३ पत्ताः कार्यालय क्र.१५६, रला गजला, रघुलिला मेगा गॉल, पोईसर डेपोच्चा गागे, कांदिवली पश्चिम, गुंबई-४०००६७. द्रा.:७५०६३२४४४३, ई-मेल:kuberudyoglimited@gmail.com, चेचसाईट:www.kuberudyog.com ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(रु.लाखात)
		संपलेली तिमाही	संपलेली मागील तिमाही	मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही	संपलेले वर्ष
अ.	तपशील	30.05.2028	38.03.8088	30.04.7073	38.03.8088
頭.		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१०.५२	१०.९७	१२.८०	४५.४८
٦.	कालावधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक				
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	६.२८	१.२७	२.८३	8.68
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब				
	आणि/किंवा अल्पाकृती व्याज पूर्व#)	६.२८	१.२७	२.८३	९.८१
Х.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब				
	आणि/किंवा अल्पाकृती व्याज नंतर#)	६.२८	3.22	₹.८३	9.68
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता				
	सर्वंकष नफा/्(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष				
	उत्पन्न (करानेतर))	६.२८	3.22	₹.८३	9.68
Ė,	समभाग भाँडवल	383.30	\$8\$.\$0	983,30	383.30
IJ.	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या				
	लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	-	-	-	२८.५३
८.	उत्पन्न प्रतिभाग				
	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)				
	१. मूळ	0.86	90.0	0.06	0.39
	२. सौमिकृत	०.१८	0.09	0.06	0.25
_	10.000: 2 . 0 1 0 1 1	<b>V</b>	0	. \ •	*

टिपः सेबी (लिस्टिंग ऑण्ड अवर डिस्क्लोजर विकायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेजसह साद करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुन स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.kuberudyog.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> कुबेर उद्योग लिमिटेडकरि व्यवस्थापकीय संचाल

जाहीर सूचना

. तथे सूचना देण्यात येत आहे की, १) श्रीम<mark>ती हंसाबेन हसमुखभाई कावा, २) श्री. भावेश हसमुखभाई कावा</mark> ३<mark>) श्री. राकेश हसमुखभाई कावा</mark> हे फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, क्षेत्रफळ ६१.५९ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, ए-विंग, इमारत क्र.१, सेक्टर १, वैभव को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणन ज्ञात सोसायटी, ए-६/७ आनंद नगर, छत्रपती शिवाजी रोड, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ आणि भागप्रमाणपत्र क्र.४२ नुसार अनुक्रमांव ६७१ ते ९७५ आणि अनुफ्रमांक २०६ ते २१० असलेले वैभव को-ऑप.हौसिंग सोसावटी लि.द्वारे वितरीत रू.५०/-प्रत्येकीचे १० (दहा) शेअर्स (वापुढे सदर फ्लॅट व सदर शेअर्स म्हणून संदर्भ) येथील जागेचे मालक होते. मळत: १) श्री. हसमस्वभार्द बी. कावा. २) श्री. राकेश एच. कावा व ३) श्री. भावेश एच. कावा आणि x) श्रीमत

. इसाबेन एच. कावा यांनी खालील अनुसुचीत सविस्तर नमुद केलेले पलॅटसह शेअर्स श्री. महेश रामचंद्र शे ांच्याकडून मुद्रांकीत असलेले दिनांक १५.१२.२०२१४ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी केले होते. **श्री** समुखभाई **डी.** कावा यांचे १९.१०.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार अर्थात ) श्रीमती हंसाबेन हसमुखभाई कावा (पत्नी), २) श्रीमती सोनलबेन संजयभाई परमार ऊर्फ कुमारी सोनल हसमुखभाई कावा (विवाहीत मुलगी), ३) कुमारी पुनम हसमुखभाई कावा (मुलगी), ४) श्री. भावेश हसमुखभाई कावा (मुलगा) व ५) श्री. राकेश हसमुखभाई कावा (मुलगा) हे सदर प्लॅटकरिता हिंदु वारसा काथद्यानुसार वारसदार

यताचे वारसदारांनी सादर केलेले नामांकनपत्र व दस्तावेजाच्या आधारावर सोसायटीने <mark>१) श्री. राकेश एच. कावा</mark> श्रीमती हंसाबेन एच. कावा व ३) श्री. भावेश एच. कावा यांच्या नावे दिनांक १४.०३.२०२१ रोजी शेअस . स्तांतर केले. पढे श्री. **इसमखभार्ड बी. कावा** यांचे अन्य कायदेशीर वारसदारांनी सदर फ्लॅटमधील त्यांचे २०% नधिकार, हक्क व हित <mark>श्री. राकेश कावा</mark> यांच्या नावे दिनांक ०९.०६.२०२४ रोजीचे नोंदणी क्र.बीआरएल-५, १२६५९ /२०२४ धारक हमी उपनिबंधकांचे कार्यालयात नोंट करून मक्त, हस्तांतर केले आणि तटनंतर श्री, सकेड कावा यांच्याकडे ५०% शेअर्स, श्रीमती हंसाबेन एच. कावा यांच्याकडे २५% शेअर्स आणि श्री. भावेश एच कावा यांच्याकडे २५% शेअर्सचे अधिकार आले आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर पलॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतरण, तारण (तत्सम किंवा अन्य प्रकारे) अदलाबदल वारसाहक, भाडेपट्टा, मालकी हक, वहिवाट, कायदेशीर हक, परवाना, वक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताव किंवा बोजा किंवा अन्य जसी स्वरुपात कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी लेखें वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात रजिस्टर्ड पोस्ट एडीने माझ्या खाली नमुद केलेल्या पत्यावर त्यांच्य सदर मालमत्तेचे अधिकारबाबत आणि सदर मालमत्ताचे हस्तांतरणाबाबत आक्षेप/दाव्याचे पृष्ठचर्थ दस्तावेज व इत पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा सदर मालमत्ता ही अश ाव्यांच्या संदर्भाशिवाय सर्व अधिभारापासुन मुक्त आहे असे घोषित केले जाईल आणि दावा काही असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहे असे समजले जाईल.

#### मालमत्तेची अनुसुची

म्लॅट क.३०२. ३रा मजला. क्षेत्रफळ ६१.५९ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र. ए-७ विंग. इमारत क्र.१. सेक्टर १. वैभा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, ए-६/७, आनंद नगर, छत्रपती शिवाजी रोड दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८, जमीन सीटीएस क्र.१२९८, गाव दहिसर, तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा व पजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा, बुहन्मुंबई महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेली जागा.

वकील, उच्च न्यायाल कार्यालय क्र.०२, तळमजला, इमारत क्र.जी-१ न्यु मिस्कीट्टा नगर कोहौसोलि., युको बँकेच्या समोर ठिकाण: मुंबई कृष्णा नर्सिंग हॉस्पिटलच्या खाली, हरिशंकर जोशी रोड देनांक: ११.०८.२०२४ दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८

#### पॅनाबाईट टेक्नॉलॉजिस लिमिटेड (पुर्वीची पनाचे इन्नोवेशन्स लिमिटेड) सीआवएन:एल५११००एमएच१९८१पीएलसी३१२७४२

नांवणीकृत कार्यालयः कार्यालय क्र.१०५, प्राथमस विज्ञने मार्ग, अविका नगर-२, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे–४००६०४, महाराष्ट्र, भारतः मोबाः:+९१–८२९१५२९३४,

ई-मेल:info@panachemodera.com, वेबसाईट:www.panabyte.com ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	( ,		
तपशील	संपलेली चालु तिमाही	वर्ष ते तारीख	मागील वर्षात तारीख संपलेले संबंधित ३ महिने
	३०.०६.२४ अलेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३०.०६.२३ अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	९६.0३६	રૂહિય. ૪૭૫	98.000
कालावधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	₹.₹	(३३.0९५)	(२८.२८०)
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	१.३३४	(३३.०९५)	(२८.२८०)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	१.६११	(४५.७१६)	(२१.१५०)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	१.६११	(४५.७१६)	(२१.१५०)
समभाग भांडवल	₹39.00	४३९.००	४३९.००
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात नमुद पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	(५८.९३६)	(५८.९३६)	(५८.९३६)
उत्पन्न प्रतिभाग(दर्शनी मूल्य रू.१० प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी) मूळ सौमिकृत	0.036 050.0	(१.०४१) (१.०४१)	(0.5%.0) (0.5%.0)
	कार्यचलनात्न एक्ण उत्पन्न कालावधीकरिता निरुवळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर#) करपुर्व कालावधीकरिता निरुवळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर#) करानंतर कालावधीकरिता निरुवळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा विशेष साधारण वावनंतर#) कालावधीकरिता एक्ण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एक्ण सर्वकष्ठ उत्पन्न सर्वकष उत्पन्न (स्वांव वगळून) उत्पन्न प्रतिभाग(दर्शनी मूल्च रू.१० प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)	चालु तिमाही ३०.०६.२४ अलेखापरिक्षित कार्यचलनात्न एक्ण उत्पन्न १६.०३६ कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर., अपवादात्मक आणि/किंवा विज्ञेष साधारण बाबनंतर#) करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विज्ञेष साधारण बाबनंतर#) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विज्ञेष साधारण बाबनंतर#) कानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा विज्ञेष साधारण बाबनंतर#) कालावधीकरिता एक्ण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता प्रविच्चा (करानंतर)) रहदश समागा मांडवल राखीव (मागील वर्षाच्चा तेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात नम्द पुनर्मुल्वांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग(दर्शनी मूल्य रू.१० प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)	वालु तिमाही तासिख ३००६,२४ अलेखापरिक्षित कार्यचलनातुन एक्ण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विज्ञोष साधारण वावनंतर#) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विज्ञोष साधारण वावनंतर#) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विज्ञोष साधारण वावनंतर#) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा विज्ञेष साधारण वावनंतर#) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा। (अपवादात्मक आणि/ किंवा विज्ञेष साधारण वावनंतर#) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा। (अपवादात्मक आणि/ किंवा विज्ञेष साधारण वावनंतर#) करानंतर कालावधीकरिता प्रकृण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एक्ण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता प्रकृण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता प्रकृण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष प्रमातर)) सममाग मांडवल राखीव (मागील वर्षाच्चा लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात नमुद पुनर्मुल्यांकित राखीव वर्णकुला (५८.९३६) (५८.९३६)

वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.panabyte.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पनर्विलोकन करण्यात आले आणि ०९ ऑगस्ट, २०२४ रोर्ज

झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत नोंद्पटावर घेण्यात आले आणि वैधानिक लेखापरिक्षकांनी त्यान मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

पॅनाबाईट टेक्नॉलॉजिस लिमिटेडकरित (पर्वीची पनाचे उन्नोवेशन्स लिमिटेड)

प्रकाश विछीवोर

(रु.लाखात, शेअर डाटा व्यतिरिक्त)

ठिकाण: ठाणे

रळी शाखा: ८६, चंद्रबाबा मंदिर ट्रस्ट इमारत, डॉ. ॲनी बेसंट रोड, वरळी नाका, वरळी, मुंबई - ४०००१८. दूर.: +९१ ९९२०७५८५४८ ईमेल : cmmums0635@centralbank.co.in

वेबसाईर : www.centralbankofindia.co.in दिनांकः ०६.०७.२०२४ रजिस्टर्ड एडी

श्री. मुकेश जगदीश भारती (कर्जदार) श्रीमती मंज मकेश भारती (सह-कर्जदार)

श्री. मुकेश जगदीश भारती यांची पत्नी

एच-१८०१, कासा प्राईम, लेकशोअर ग्रीन्स पलावा सिटी, खिडकालेश्वर मंदिराजवळ, कल्याण शिळ रोड, डोंबिवली (पूर्व) ठाणे-४२१२०३.

महोदय/महोदया

#### सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

क्रेडिट सुविधा अंतर्गत रू.३९८००००.००/- च्या एकूण रकमेसाठी आम्ही तुमच्या विनंतीवर खालील कर्ज मर्यादा मंजूर केल्या आहेत आणि आम्ही आमच्या वरळी शाखेद्वारे आम्हाला दिलेल्या विविध कर्ज सुविधांची

संपूर्ण माहिती खाली दे<u>त आहोत.</u> सुविधा रक्कम गृह कर्ज - मृदत कर्ज €.39८0000.00

आणि मान्य नियमानुसार उपरोक्त कर्ज रकम तुम्हाला मंजूर झाली होती.

- आम्ही तुम्हाला सुचित करतो की, दि.०६.०७.२०२४ रोजी एकुण रू.५०,२९,९७३.५२ आमच्याकडे देय आहें आणि यासह दि.०६.०७.२०२४ पासून वसुलीच्या तारखेपर्यंत पुढील व्याज आहे आणि तुम्ही संपूर्ण रू.५०,२९,९७३.५२/- (रूपये पन्नास लाख एकोणतीस हजार नऊँशे त्र्याहत्तर आणि पैसे बावन्न फक्त) तसेच या सूचनेच्या तारखेच्या देय रकमेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संपूर्ण देय रकमेच्या देय तारखेपर्यंत व्याजाची परतफेड करण्यात कसूर केली आहे.
- तुम्ही तुमच्या भरलेल्या दायित्वांची परतफेड करण्यात कसूर केली असल्याने, आम्ही दि.२९.१०.२०२३ रोजी बैंकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार/ निर्देश आणि/किंवा भारतीय रिझर्व्ह बैंकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तुमची देय रक्कम नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत केली आहे.
- आम्ही तम्हाला हे देखील कळवतो की. आमच्या वारंवार मागणी सूचना आणि आमच्या देय संपूर्ण रकमेची परतफेड करण्यासाठी तोंडी विनंत्या करूनही, तुम्ही आतापर्यंत ते भरलेले नाही.
- तुम्हाला माहिती आहे की आमच्याद्वारे मंजूर केलेली वरील मर्यादा खालील मालमत्ता/प्रतिभूत कराराद्वारे (प्रतिभत मालमत्ता) सरक्षित आहे.

#### स्थावर मालमत्तेचे वर्णन

एच-१८०१, कासा प्राईम, लेकशोअर ग्रीन्स पलावा सिटी, खिडकालेश्वर मंदिराजवळ, कल्याण शिळ रोड, डोंबिवली (पूर्व) ठाणे-४२१२०३.

- वर नमुद केलेल्या कारणास्तव सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत तुम्ही तुमचे संपुर्ण दायित्व आमच्याकडे जमा न केल्यास सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत आर्म्ह वर नमुद प्रतिभूत मालमतेच्या विरोधात कारवाई करू. कायद्याच्या कलम १३ अन्वये उपलब् अधिकाराअंतर्गत आम्ही (१) कर्जदाराच्या प्रतिभृत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभृत मालमत्ता मुक्ततेसाठी भाडेपट्टा, करारनामा किंवा विक्रीमार्फत हस्तांतर करण्याचे अधिकार. (२) कर्जदाराच्या व्यवसायाच्य व्यवस्थापनेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्ता मुक्ततेसाठी भाडेपट्टा, करारनामा किंवा विक्रीमार्फत हस्तात करण्याचे अधिकार. (३) बँकेद्वारे तांबा घेण्यात आलेल्या प्रतिभृत मालमतेचे व्यवस्थापनाकरीता कोणार्ह व्यक्तीची नियुक्ती करणे, ज्या मालमत्तेचा आम्ही ताबा घेतलेला आहे आणि त्या प्रतिभूत मालमत्तेचे व्यवस्थापन व्यवस्थापकाव्दारे करणे आणि तमच्याव्दारे जर कोणेही हस्तांतरण केलेले असल्यास प्रतिभृत मालमर्र संदर्भातील किंवा सर्व अधिकार हस्तांतरीमधील प्रतिभूत मालमत्तेचे कोणतेही हस्तांतरण करणे. (४) लेखी स्वरुपात सूचनेच्या वेळी आवश्यकतेप्रमाणे जी व्यक्ती तुमच्याकडून प्रतिभूत मालमत्ता प्राप्त करेल आणि तुम्हाला त्या व्यक्तीकडून कोणतीही रक्कम येणे असल्यास ती आमच्याकडे (प्रतिभूत धनको) जमा करावी. जी जमा करण्याच्या तारखेपर्यंत व्याजासह प्रतिभृत ऋण जमा करण्याऐवढी योग्य असावी.
- वर नमूद केलेल्या अधिकारांच्या वापरातून प्राप्त झालेली रक्कम, प्रथम सर्व खर्च, शुल्क आणि खर्चाच्य भरणामध्ये लागू केली जाईल जे आमच्या मते आमच्याद्वारे योग्यरित्या केले गेले आहेत किंवा त्यासंबंधीचा कोणताही खर्च, आणि दसरे म्हणजे या नोटीसच्या तारखेपासून तिथल्या तारखेपर्यंत कराराच्या व्याजासह व नमूद केल्याप्रमाणे बँकेची थकबाकी त्याच्या हकानुसार आणि व्याजानुसार ते सोडवताना लागू केले जाईल आणि जर कोणतीही व्यक्ती अशी रक्कम घेण्यास पात्र नसेल, तर ती तुम्हाला दिली जाईल.
- कृपया लक्षात घ्या की ही नोटीस मिळाल्यानंतर, कायद्याच्या कलम १३ मधील उपकलम १३ नुसार, तुम्ही या नोटीसमध्ये उल्लेखित कोणत्याही प्रतिभूत मालमत्तेची विक्री, भाडेपट्ट्याने किंवा अन्यथा प्रतिभूत कर्जदाराची संमती शिवाय हस्तांतरित करू शकणार नाही, आम्ही तुमचे लक्ष विधून घेतो, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्ट्रक्श ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲंड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम २९ कडे जे तुम्ही कायद्याच्या तरतुदीचे उल्लंबन करत असल्यास १ वर्षापर्यंत तुरुगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होईल.
- आम्ही तुम्हाला सूचित करीत आहोत की, सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत आमच्या कारवाई किंवा प्रक्रिये अंतर्गत आम्ही (१) तुम्ही आणि जामिनदार यांच्याकडून थकबाकी रक्कम मुक्त करण्यासाठी जसे असेल त्याप्रमाणे डीआरटी, . लयाच्या समक्ष तुम्ही किंवा जामिनदारांच्या विरोधात दाँवा/अर्ज/खटला चालविण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल आणि (२) प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री प्रक्रियेसह संपूर्ण रक्कम जमा होत नाही तोपर्यंत करारदराने व्याजासह एकत्रित संपूर्ण थकबाकी रक्कम आमच्या बँकेला देंग असलेली उर्वरित रकमेच्या वसलीकरित ऋण वसूली न्यायाधिकरण/न्यायालया समक्षा तुम्ही किंवा जामिनदारांच्या विरोधात कारवाई केली जाईल (३) दिवोळखोरी संहिता, २०१६ कायद्याच्या तरतुदीअंतर्गत तुम्ही वगळण्याची किंवा कारवाईकरिता तुमच्य किंवा जामिनदारांच्या विरोधात गुन्हेगारी फौजदारी कारवाई केली जाईल.
- कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तस्तूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

रोज

NOTICE IN THE FAMILY COURT NO.6, MUMBAI AT BANDRA PETITION NO. A-1852 OF 2023 Mrs. Nirmala Sachin Shodhe Petitioner Versus Mr. Sachin Subhas Shodhe .....Responden Mr. Sachin Subhas Shodhe ...Respondent

R/at: Jaihind Nagar, Hanuman Chawl, Mankhurd, Mumbai - 400 043. (Mobile No. 9892637002) TAKE NOTICE THAT the Petitioner abovenamed has filed petition against you for Divorce under Section 13(1)(i)(b) and 13(1)(ia) of The Hindu Marriage Act, 1955.

TAKE FURTHER NOTICE that, the petition is fixed for Return of Notice Summons on 20th day of August, 2024 at 11:00 a.m. [Sharp) in Family Court No. 6, Mumbai at Bandra, or before any other Hon'ble Judge, presiding in the Family Court Mumbai at Bandra, assigned charge of the said Court No.6, when you are required to appear in person and file your Written Statement and in default of your doing so, the Judge-Family Court No.6 will proceed to hear the said Petition, against you ex-parte and pronounce Judgment thereon.
THIS NOTICE IS ORDERED by Shri D. M. Upadhye, Judge, Family

Court No. 6 on 18th day of June, 2024.

GIVEN UNDER MY HAND AND SEAL OF THIS COURT DATED THIS 1" DAY OF AUGUST, 2024

Deputy Registrar. SEAL Family Court Mumba Bandra Kurla Complex, Bandra [East], Mumbai-400051

INDO EURO INDCHEM LIMITED CIN:L24100MH1990PLC057190

Registered Off: B-9 to B-16, M.I.D.C. Osmanabad - 413 501 (Maharashtra) "Corp Off: 78/c The Dawn Bldg., 1st Floor, 7th Golibar Road, Santacruz (East), Mumbai – 400 055. Email: rinkupoly@rediffmail.com Extract of Unaudited Statement of Standalone Financial Results for the Quarter Ended 30th June, 2024

Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015]

	Standalone				
PARTICULARS	Quarter Ended			Year Ended	
	30.06.2024 (UnAudited)	30.06.2023 (UnAudited)	31.03.2024 (Audited)	31.03.2024 (Audited)	
Total income from operation (net)	493.13	142.85	740.73	1082.06	
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional	29.04	7.11	3.49	12.24	
and/or Extraordinary items)					
Net Profit / (Loss) for the period before tax Exceptional	29.04	7.11	3.49	12.24	
and /or Extraordinary items)					
Net Profit / (Loss) for the period after tax (after	21.54	5.31	1.70	3.70	
Exceptional and/or Extraordinary items )					
Total Comprehensive Income for the period [Comprising	21.54	5.31	1.72	41.19	
Profit / (Loss) for the period (after tax) and Other					
Comprehensive Income (after tax)]					
Equity Share Capital	903.47	903.47	903.47	903.47	
Reserves as shown in the Audited Balance Sheet of the					
previous year					
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for	0.24	0.06	0.02	0.46	
continuing and discontinued operations) -					
1. Basic:					
2. Diluted:		l			

1)The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website:. www.indoeuroindchem.com

PLACE: MUMBAI DATE: 9th August, 2024 For Indo Euro Indchem Limited Director- VARDHMAN C. SHAH DIN: -00334194

(In Lakhs)

### सुयोग टेलिमॅटीक्स लिमिटेड

सीआयएन:एल३२१०९एमएच१९९५पीएलसी०९११०७

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.लाखात) संपलेले वर 30.06.28 38.03.28 30.06.23 38.03.28 लेखापरिक्षित अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित अलेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न ३९४३.७९ १७४२७.४ करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) 3028.66 १६३२.७९ १६१४.९७ 6838.83 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) १६८८.७१ १५७१.६७ १२२३.८६ ६३३१.२४ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न १६९३.३८ १५६८,२९ १२२६.७८ ६३४०.८९ भरणा केलेले समभाग भांडवल १०६६.२१ १०६६.२१ १०४८.२४ १०६६.२१ ताळेबंद पत्रकानुसार राखीव २८७७३.१। उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) १. मूळ (ईपीएस) ११.६८ ५९.३८ १५.८४ १४.७४

. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि ०९ ऑगस्ट. २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसईकडे सादर करण्यात आले. सदर माहिती कंपनीच्या https://suyogtelematics.co.in

वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या https://www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. आर्थिक वर्ष २०२३-२०२४ करिता अंतिम लाभांश भरण्याची नोंद तारीख ३० ऑगस्ट, २०२४ आहे

सुयोग टेलिमॅटीक्स लिमिटेडकरिता

११.६८

49.36

सही/

ठिकाण: मुंबई दिनांक: ०९.०८.२०२४

२. सौमिकृत (ईपीएस)

शिवशंकर लातुरे व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०२०९०९७

### एल्प्रो इंटरनॅशनल लिमिटेड

**सीआयएन:** एल५१५०५एमएच१९६२पीएलसी०१२४२५ नोंदणीकृत कार्यालय: १७वा मजला, निर्मल इमारत, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

एकमेव एकमेव एकमेव संपतेले . तिमाह तिमाही तिमार्ह तपशित 30.08.28 39.03.28 30.08.23 39.03.28 अलेखापरिक्षीत लेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत लेखापरिक्षीत कार्यचलनातून एकूण उत्पन्न २७६४.०१ २९१२.२२ 2098.20 99290.38 कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर. अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबपर्व ६५७.३८ २३५६.१३ 9000.90 4885.00 करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर £40.3 9020.90 4885.00 २३५६.१ करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) २२२३.0 ६५३.४९ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर) ८५१७.९४ ३१७२०.५१ भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१/- प्रत्येकी) 9६९४.७९ 98,88.09 9६९४.७९ 98,88.09 राखीव अर्थात इतर समभाग (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षितताळेबेंद पत्रकात दिल्यानुसार) .U0\$\$UP 94809७.२५ 939८३9.५६ उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) 0.39 9.39 2.04 0.39 9.39 0.39 ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (चलन: भारतीय रूपये लाखात एकत्रित एकत्रित एकत्रित एकत्रित संपलेलं संपतेर्ल संपलेली संपलेले तिमाह तिमाही 30.08.23 39.03.28 30.08.2 39.03.28 अलेखापरिश् लेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत लेखापरिक्षीत कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) 93939.0 99338.96 4989.92 24843.48 कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) \$080.9 2468.23 3049.90 90808.00 करपर्व कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) £080.3 2489.0 3058.68 90000.89 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर 8098.9 2802.63 9840.80 2982.50 कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) ८७६४.५१ 34002.64 भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१/- प्रत्येकी) 9६९४.७ 9६९४.७९ 9६९४.७९ 9६९४.७९ राखीव अर्थात इतर समभाग (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षितताळेबंद पत्रकात दिल्यानुसार) 938346.62 94908८.८६ **9**८२४५४.७ 949086.68 उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१/– प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)

सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.elpro.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

संचालक मंडलाच्या वतीने व करिता

9.94

9.94

4.08

9.82

सही / दीपक कुमार अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव डीआयएन: ०७५१२७६

दिनांक: ०९ ऑगस्ट, २०२४

ब) सौमिकृत

प्राधिकृत अधिकारी सेन्टल बंक ऑफ इंडिया **नोंद. कार्या**.: सुयोग हारुस, प्लॉट क्र.३०, एमआयडीसी सेन्ट्रल रोड, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९३. **दूर**.:+९१ ०२२ २५७९५५१६, वेबसाईट:www.suyogtelematics.co.in, ई–मेल:investor@suyogtelematics.co.in

34.68

38.64

## Scripbox brings app-based advisory to investors in direct mutual funds

leading India's mutual fund app, today announced the launch of investment advisory services for direct mutual funds. Historically available only to high net worth individuals (HNIs), these advisory services are now accessible to all customers via the Scripbox App for a monthly fee. "Investors in direct funds lack access to expert guidance, this is a significant gap in the market which we are addressing with our app," said Sanjiv Singhal, Founder of Scripbox. "Our digital app provides personalized financial planning, risk asset allocation, profiling, selection, portfolio fund review end to end high

Mumbai: Dev Information Technology

Limited, (NSE-DEVIT, BSE-INE060X01026),

a global IT services company providing Cloud

Services, Digital Transformation, Enterprise

Applications, and Managed IT Services, with

products like Talligence and ByteSigner,

has announced its Unaudited Financial

Results for the Q1 FY25. Commenting

on the performance, Mr. Pranav Pandya

Founder & Chairman, said, "We are

delighted to report an exceptional quarter

with a remarkable increase in PAT,

demonstrating our strategic focus and

operational excellence. This impressive

growth is attributed to several significant

this growth trajectory is sustainable.

We have secured a major project with

Rajcomp Info Services Ltd. for the

Rajkisan Sathi portal, which will enhance

agricultural services through a streamlined

digital platform, improving both efficiency

Kaushal Darpan portal and application

project, aimed at advancing technical

education infrastructure in Rajasthan.

Furthermore, we have won contracts

worth approximately 8 crore for SQL

My Clients being proposed

BIREN MANDAL AND MRS. MADHURI MANDAL are

investigating the Title of the Property i.e. Flat No. A-305, 3rd Floor,

Pratap CHS Ltd., at Carter Road No. 3, Borivali (East), Mumbal

400066, presently Owned by SMT. APARNA BHUPENDRA RELE, MR.

RAHUL B. RELE & MR. MANOJ

BHUPENDRA RELE. Further the

said Flat was purchased by Shri Bhupendra R. Rele & Smt. Aparna B.

Rele. The said Shri Bhupendra R.

Rele died intestate on 16/06/2009 &

leaving behind his Wife Smt. Aparna

B. Rele & Two Sons - Mr. Rahul B. Rele & Mr. Manoj Bhupendra Rele,

as his Legal heirs. After his death the said Flat was solely transferred in the

name of Smt. Aparna B. Rele, Further

Smt. Aparna B. Rele had gifted her

50% share in said Flat to Mr. Rahul B.

Rele & Mr. Manoj Bhupendra Rele

vide an Gift Deed dated 26/02/2018

duly stamped and registered having No. BRL-3-1852-2018.

All Persons/Partners, Governmen

Body and/or institutions having any

claim, charge, encumbrance, right

interest or entitlement of whatsoeve

nature in respect of the said Flat, may

lodge their claim, right, interest

charge, encumbrance or any other right or entitlement of whatsoever

nature of any one alongwith requisite

proof of documents, in my Office at

5th Floor, Kundan House, Dattapada Road, Borivali (E),

Mumbai - 400066, within 15 days

publication of this Notice, failing which

it will be deemed that there is no such

claim, right, interest, charge,

encumbrance, or any other right or

entitlement &/or the same has been

waived, relinquished &/or withdrawn

ADVOCATE URMIL G. JADAV.

B. Com. L.L.B., Mumbal,

Date: 11.08.2024

&/or abandoned.

Place: Mumbai

In addition, we have been awarded the

Looking ahead, we are confident that

orders received by the company.

and service delivery.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that Smt. Chandrika Pragji

Nandha, Wife of Shri Praghibhai

Amarshi Nandha who passed away on

16th of July 2002, and who was Co-owner

of a Flat i.e. Flat No. 4, Ground floor, Building No. A-4, Malad Highway CHS., Regd. No. BOM/(W-P)/HSG./

(TC)/2889/87-88 CTS\_NO. 811 which is

situated at Western Express Highway

Near Santaram Talao, Malad (East),

Mumbai - 400097. Shri Praghibhai Amarshi Nandha, (Husband) Shri

Bhavesh Pragji Nandha (Son), Smt. Krishna Pragji Nandha (Married

Daughter), Smt. Bhavika Pragji Nandha

(Married Daughter) are the only legal

heirs of the deceased Smt. Chandrika

Pragji Nandha. However Members of

having any adverse claim in respect of

said flat of whatsoever nature are hereby

advised to place their claim within 14 days

Shop No. 31, Asmita Jyoti Building, Near Raksha hospital, Charkop Naka, Marve

Road, Malad (West), Mumbai - 400064

with appropriate written evidences

Please note that Claims received without

written evidences will not be considered.

Sd/-

Advocate Samrin Khan

Bombay High Court,

Shop No. 31, Asmita Jyoti Building, Charkop Naka, Near Raksha Hospital,

Marve Road, Malad (W), Mumbai - 95.

Mob.: 9769545165

Place: Mumbai Dated: 10/08/2024

PUBLIC NOTICE

LATE MRS. SUDARSHANA CHARANJIT

AGARWAL was Joint Member of the "RAJ

ARCADE CO-OP HSG. SOC. LTD" situated

at Mahavir Nagar, Dahanukarwadi, Kandivali

West. Mumbai-400067 and was Joint Owner

nolding Flat No. 308 on 3" Floor in B Wing

expired on 13.06.2007 and her husband LATE MR. CHARANJIT B. AGARWAL

eceased LATE MRS. SUDARSHANA

CHARANJIT AGARWAL i.e MR. MITESH

CHARANJIT AGARWAL "THE

RELEASOR"AND MISS RINKU

CHARANJIT AGARWAL "THE RELEASEE"

have executed Registered Deed of Release

dated 1st June, 2022 and released his Share

of the deceased joint member pertaining to

Flat No. 308 on 3rd Floor in B Wing in favor of

The society hereby invites claims o objections from the heir or heirs or other

claimants/ objector or objectors to the transfer

the said shares and interest of the

eceased joint member in the capital/property

of the society within a period of 14 (Fourteen)

days from the publication of this notice, with

copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for

ransfer of shares and interest of the deceased joint member in the capital/property of the society. If no claims/ objections are

eceived within the period prescribed above

the society shall be free to deal with the shares

and interest of the deceased joint member in the capital/ property of the society in such

manner as is provided under the bye-laws of

the society. The claims/ objections, if any received by the society for transfer of shares

and interest of the deceased joint member in

the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the

bye-laws of the society. A copy of the egistered bye-laws of the society is available

for inspection by the claimants/ objectors, in

the office of the society/ with the secretary of

the society from the date of publication of the

Raj Arcade Co-op. Housing Society Ltd.

notice till the date of expiry of its period.

MISS RINKU CHARANJIT AGARWAL.

for investors in direct funds. This is what we do best helping our customers meet their long-term financial goals." Scripbox App is the long-term financial first to bring high-quality advisory services to investors in direct mutual funds. This launch is part of Scripbox's mission to help a million families achieve financial Investment advisory services are provided by a wholly owned Scripbox group company -Mitraz Financial Services Private Limited (SEBI Reg No. INA200001041). Scripbox's track record underscores the importance of highquality financial advice. The company's recommendations

have outperformed in 9 out

quality advisory services - of 13 periods, with initial wealth of customers growing 35 times since inception. Customers who started with an investment of 3 crores in 2013 now see their wealth valued at 106 crores. Expert advice and financial planning are essential for improving outcomes and achieving financial goals for long term investors. Studies consistently show that clients who work with financial advisors achieve better outcomes compared to those who do not. However, high quality advice is available only to high net worth investors who can afford it. Scripbox App based advisory is affordable and targeted at individuals aspiring to meet their families' goals by

Scripbox leverages advanced technology to deliver highquality, personalized advice at scale. By using sophisticated algorithms and data analytics, Scripbox provide tailored can recommendations match each investor's unique financial goals. Investors often face challenges without proper guidance, leading to premature exits and suboptimal returns. Data from the Association of Mutual Funds in India (AMFI) as of June 30 highlights this issue: 15.6% of equity assets do not stay invested for more than six months; 10.9% stay invested for 6-12 months, and 22.2% stay invested for 12-24 months.

Server Enterprise and Windows Server for the Gujarat Chief Minister's Office. These achievements not only highlight our success in executing high-impact projects but also position us for continued growth. We are

**Dev IT Consolidated Q1 FY25 PAT Increased** 

committed to leveraging these opportunities, driving innovation, and expanding our market presence in the upcoming quarters."

by 102%

9001 & CMMi Lavel 3, has evolved from a small-scale business automation software solutions provider into a global IT services powerhouse. Over the years, the company has empowered businesses worldwide with a blend of information technology, innovation, and digital transformation. Headquartered in Ahmedabad, having its offices in multiple in India and also in Canada, the company emphasizes continuous innovation, quality, streamlined processes, and technological

prowess. The company's people and clientcentric approach involves collaborating with clients globally to understand their specific goals and empower them to achieve their business objectives. The company offers a comprehensive endto-end range of services, including Cloud Services, Digital Transformation, Enterprise Applications, Managed IT Services, and Application Development. The company's products, comprises Talligence, an analytics platform, and ByteSigner, a digital signing solution. With its foundation in one of India's

fastest-growing metros, the company has continuously evolved to meet the dynamic demands of the IT industry. The leadership, comprising experienced professionals, drives the company towards achieving its vision of empowering businesses worldwide through cutting-edge technology solutions. The company's steadfast commitment to innovation, quality, and client satisfaction underpins its growth and success in the IT

#### **HCKK Ventures Limited** CIN: L45100MH1983PLC263361

Registered Office: Office No. 514, Roongta Business Center, 5th Floor, Govind Nagar, Nashik- 422009 | Tel: +91 8976707683 Email: info@hckkventures.com | Website: www.hckkventures.com

NOTICE OF 41ST ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, 05th September, 2024 at 02:00 P.M. at Surya Hotel, Mumbai Agra Road, Indira Nagar, Nashik- 422009 to transact the business detailed in the Notice date 31st July, 2024 forming part of the Annual Report for the financial year ended 31st Marci

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31st March, 2024 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/ Depository participant(s). The same is also available on the websi of the Company https://www.hckkventures.com/.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cutoff date of Thursday, 29th August, 2024 may cast their vote electronically on the Ordinary and Special Business(es) as set out in the Notice of the 41st Annual General Meeting through electronic voting system of Central Depository Services (India) Limited from a place other than the Venue of AGM ("remote e-voting"). All the member are informed that:

The Ordinary Re

voting by electronic means. The remote e-voting shall commence on Monday, 02nd September, 2024 (09:00 A.M.)

The remote e-voting shall end on Wednesday, 04th September, 2024 (05:00 P.M.) The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Thursday, 29th August, 2024

Person who acquires shares of the Company and become the member of the Company after the dispatch of Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. Thursday, 29th August, 2024, can follow the process of generating the login ID and password a provided in the Notice of AGM.

Members may note that a) the remote e-voting module shall be disabled by the CDS after the aforesaid date and time for voting and once the vote on the resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the member who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attent the AGM but shall not be entitle to cast their vote again; c) the facility for voting through Ballot Paper shall be made available at the AGM; and d) a person whose name recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote voting as well as voting at the AGM through Ballot Form.

II The Notice of AGM is available at the website of the Compar https://www.hckkventures.com/ and also on CDSL website www.cdslindia.com.

/III. In case of any queries, members refer Frequently Asked Question (FAQ's) and e-voting manual available at www.Evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Prashant Agarwal, Company Secretary at designated email ID info@hckkventures.com who will address the grievance connected with the facility for voting by electronics means.

IX. The Register of Members and Share Transfer Register in respect of equity shares of the y will remain closed from Thursday, 29th August, 2024 to Thursday, 05th September, 2024 (both days inclusive). By order of the Board

Date: 09.08.2024

Company Secretary Cum Compliance Office

For HCKK Ventures Limited

Prashant Agarwa

INDO EURO INDCHEM LIMITED CIN:L24100MH1990PLC057190 Registered Off: B-9 to B-16, M.I.D.C. Osmanabad - 413 501 (Maharashtra) "Corp Off: 78/c The Dawn Bldg., 1\* Floor, 7\* Golibar Road, Santacruz (East), Mumbai – 400 055 Email: rinkupoly@rediffmail.com

Extract of Unaudited Statement of Standalone Financial Results for the Quarter Ended 30th June, 2024

Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015] (In Lakhs)				
	, , , , ,	Standa	ilone	( 20.0.0)
PARTICULARS	Quarter Ended			Year Ended
	30.06.2024 (UnAudited)	30.06.2023 (UnAudited)	31.03.2024 (Audited)	31.03.2024 (Audited)
Total income from operation (net) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	493.13 29.04	142.85 7.11	740.73 3.49	1082.06 12.24
Net Profit / (Loss) for the period before tax Exceptional and /or Extraordinary items)	29.04	7.11	3.49	12.24
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )	21.54	5.31	1.70	3.70
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	21.54	5.31	1.72	41.19
Equity Share Capital Reserves as shown in the Audited Balance Sheet of the previous year	903.47	903.47	903.47	903.47
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	0.24	0.06	0.02	0.46

Sd/

Hon. Secretary

For and on behalf of

1)The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are vailable on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website:. www.indoeuroindchem.coi

**PLACE: MUMBAI** DATE: 9th August, 2024 For Indo Euro Indchem Limited **Director- VARDHMAN C. SHAH** DIN: -00334194

# **CHANGE OF**

I HAVE CHANGED MY NAME FROM HEMANT KUMAR CHOUDHARY TO HEMANTKUMAR J CHOUDHARY AS PER DOCUMENTS

. RAIS AHMAD S/O. UMAR ALI R/O 1ST FLOOR SANJAY NAGAR ROOM NO 49 ROAD NO 9 LINE NO H GOVANDI WEST BAIGANWADI MUMBAI 400043 HAVE CHANGED MY NAME TO RAIS AHMAD SIDDIQUI FOR ALL PURPOSE


OLD NAME SAFED AHMED MOHD BASHIR ABDULA TO NEW NAME SAEED AHMED MOHAMMED BASHIR

OLD NAME JAMAL AKTTAR REHMATALI SAYYED / SAYYED RABIA HABSA SAYYED JAMAL AKHTAR TO NEW NAME SAYYED RABIYA

## **Walkaroo Onboards Varun Dhawan as** its National Brand Ambassador

#### The actor will be seen promoting the brand and its extensive range of footwear collection through a series of campaigns

Walkaroo, one of Mumbai : the leading footwear brands in the country, today announced the appointment of Bollywood actor Varun Dhawan as the face of Walkaroo, endorsing the brand's point of view, "Walk. Walk. Walk. Walk with Walkaroo." As part of this announcement, the company will be launching an integrated marketing campaign showcasing Walkaroo's extensive portfolio, including the newly introduced Walkaroo+ and Super Clogs collections. This exciting partnership will reinforce Walkaroo's brand presence and appeal to the younger generation and fashionconscious consumers across the country Commenting on the occasion, Mr. V Noushad, Managing Director of Walkaroo International Pvt. Ltd., said, "We are very happy to have Varun Dhawan join us in our commitment towards promoting a healthier and active lifestyle through walking. His youthful energy and stylish persona resonate perfectly with our brand image. Varun's strong appeal among the younger generation and his ability to connect with a diverse audience will enable us to broaden our reach and achieve new milestones.' Mr. Varun Dhawan shared his excitement about the collaboration, stating, "I am thrilled to join hands with Walkaroo. This brand resonates with individuals across all age groups and is a renowned household name. What truly excites me is our shared vision in promoting the joy of walking. With its campaign 'Walk. Walk. Walk; Walk with Walkaroo, 'the brand encourages people to adopt walking as a simple remedy to stay active and healthy. This partnership



is a fantastic opportunity to connect with a wider audience and be part of a brand that has been working to democratize fashion." Renowned for his charismatic presence and strong appeal among the youth, Varun Dhawan perfectly represents Walkaroo's dedication to making stylish fashion accessible at affordable prices. His partnership with Walkaroo is set to elevate the brand's visibility and resonate deeply across diverse consumer demographics. The collection's comfortable, high-quality designs align with Varun's fashion sense, offering a perfect mix of style and comfort.

## 89% of Sales Teams in India Are **Using Al : Salesforce Report**

Mumbai: Salesforce the global leader in CRM, today released the new State of Sales report, sharing insights 5.500 from sales professionals across 27 countries including 300 from India. The highlights report how sales teams are balancing technological advancements building trusted customer relationships as they seek growth in a crowded marketplace. Top obstacle sales teams in India encounter while implementing AI are security concerns. Reps Struggle Finding Time to Meet Customer Expectations. Changing customer expectations

is the #1 sales challenge worldwide, but it's hard finding the time to connect. Sales reps in India spend an average of just 27% of the workweek connecting with customers. 65% of sales professionals in India say changing customer expectations are more of a challenge than last year; only 7% say it's less of a challenge. Arun Kumar Parmeswaran, Managing Director -Sales, Salesforce India said, "We are committed to empowering sales teams to navigate the complexities of today's market by utilizing cutting-edge technologies and nurturing trusted

customer relationships. Our State of Sales report highlights the essential balance between innovation and trust. With 89% of sales teams in India adopting AI, it's evident that the future of sales is becoming data-driven more personalized. and However, the journey extends beyond mere adoption; addressing security concerns and fostering customer trust are crucial. By concentrating on these aspects, we can fully harness AI's potential to enhance customer interactions and drive sustainable growth.'

#### **PUBLIC NOTICE**

Mrs. Yasmin H. Merchant, co-owner along with Mr. Haiderali R. Merchant of Flat No. A/406, Vasudev Plant Co-Op. Hsg. Soc. Ltd., situated at S. No. 62(290)/13,14,57(297)/22 and 58(296)/2 to 9, Near Laxmi Park, Kanakia Road, Mira Road East, District Thane, 401107, and holder of Share Certificate No. 024, Distinctive Nos. 116 to 120 in respect of the said flat, has passed away on 20th July

On behalf of my client, Mr. Haiderali R. Merchant, I, the undersigned advocate, hereby invite claims or objections from the heir(s) or other claimants/objectors to the transfer of the shares and interest of the deceased member in the capital/property of the aforesaid society within a period of 14 days from the publication of this notice. Any such claims/objections must be submitted with copies of supporting documents. If no claims/objections are received within the specified period, it shall be presumed that no one has any claim against the said property, and my client will be free to proceed with the transfer or any other transaction in respect of the said property. Adv. Shaukat Ali Shaikh

14, Star Crystal, Kanakia, Mira Road (e), 401107 Place: Mira Road Date: 04.08.2024

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- <u>ddr.tna@gmail.com</u>

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/19881/2024 Date :- 09/08/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 518 of 2024.

Applicant :- Anant Park Building No. 03 A & B Co-Operative Housing Society Ltd. Add : Mouje Dativali, Diva Manpada Road, Opp. Sumit Construction, Diva (E.), Tal. & Dist. Thane

Versus
Opponents :- 1. M/s. Mangala Constructions through Prop. Shri. Dnyaneshw Anant Mundhe, 2. Shri. Pandu Sukarya Madhavi, 3. Shri. Rajubai Tukarar Madhavi, 4. Shri. Ramchandra Tukaram Madhavi, 5. Shri. Mohan Tukarar Madhavi, 6. Shri. Devidas Tukaram Madhavi, 7. Shri. Premnath Tukarar Madhavi, 8. Shri. Shankar Tukaram Madhavi, 9. Smt. Yamuna Baban Salvi, 10 Smt. Jaibai Tukaram Madhavi, 11. Smt. Laxmi Tukaram Madhavi, 12. Tarachan Vanaji Take the notice that as per below details those, whose interests have beei rested in the said property may submit their say at the time of hearing at the venu mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has an objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in ne above case has been fixed on 22/08/2024 at 1.30 p.m.

Description of the Property - Mauje Dativali, Tal. & Dist. Thane

Survey No./CTS No. Hissa No. Area 1087.00 Sq. Mtrs. 140 Sd/-(Dr. Kishor Mande) SEAL District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane &

Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 -mail:- <u>ddr.tna@gmail.com</u> No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/19874/2024 Date :- 09/08/2024

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 516 of 2024.

Application No. 516 of 2024.

Applicant:-"C" Wing Vijay Housing Co-Operative Housing Society Ltd.

Add Vijay Nagari, G. B. Road, Waghbil, Kavesar, Post Kasarvadavali, Tal. & Dist. Thane-400615

Versus

Opponents:- 1. M/s. Vijay Housing Projects Private Limited, 2. Mrs. Bai Bai Jagannath Manera, 3. Mr. Deepak Dutta Manera, 4. Smt. Pratibha Amit Patil, 5. Smt. Sumita Dutta Manera, 6. Smt. Najuka Kunkesh Patil, 7. Mrs. Motibai Pandurang Patil, 8. Mrs. Bamu Bai Laxman Manera, 9. Smt. Ranjana Praveen Kene, 10. Mr. Kailash Ramchandra Gondhali, 11. Mr. Ulhas Ramchandra Gondhali, 12. Mrs. Nanda Ravikant Mhatre, 13. Mrs. Janabai Pandurang Shinge, 14. Shri. Kishore Atmaram Gondhali, 17. "E" Wing Vijay Housing Co-operative Housing Society Ltd. (Vijay Apartment- Il), 18. "D" Wing Vijay Apartment- Cooperative Housing Society Ltd. (Vijay Apartment- Il), 18. "D" Wing Vijay Apartment- Cooperative Housing Society Ltd., 19. Deputy Collector and Competent Authority (ULC Section) Take he notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 29/08/2024 at 12.00 p.m.

Description of the Property - Mauje Kavesar, Tal. & Dist. Thane

Old Survey No. New Survey No. 859.99 Sq. Mtrs. out of 3600 Sq. Mtrs. Sd/-



(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act. 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 Tel: 022-2533 1486 E-mail:- ddr.tna@gmail.com No.DDR/TNA/ Corrigundum/Notice/19850/2024 Date :- 09/08/2024

DDH/TNA/ Corrigundum/Notice/19860/2024

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Notice for Corrigendum

Application No. 102 of 2024

Application No. 102 of 2024
Applicant: Navbharat Shanti Nagar Co-Operative Housing Society Ltd.
Add: Bidg. No. A-9, A-10, Sector 4, Shanti Nagar, Mira Road (E), Tal. & Dist. Thane-401107 (W.Riy.)
Versus
Opponents: - 1. M/s. Star Builders, 2. Champaben Vadilal Shah a)
Kumarpal Vadilal Shah, b) Navinchand Vadilal Shah, c) Vasantlal Vadilal
Shah, d) Babulal Vadilal Shah, e) Pushpa Mangaldas Shah, f) Nirmala
Hivalal Shah, g) Shakuntala Tansukhlal Shah, h) Madhuben Vadilal Shah,
3. Padmaben Navinchand Shah, 4. Rajesh Navinchand Shah, 5. Akash
Shanti Nagar Co-op. Hsg. Society, 6. Chotubhai Ajmera, 7. Rajnikant
Ajmera, 8. Mira Bhayander Municipal Corporation Take the notice that as
per below details those, whose interests have been vested in the said property
may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. nay submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 22/08/2024 at 12.00 p.m.

Description of the Property - Mauje Mira Road, Tal. & Dist. Thane

Survey No./CTS No.	Hissa No.	Area
New Survey No. 131 & 132 Old Survey No. 740 & 741	-	1475 Sq. Mtr.
SEAL	Sd/- (Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane &	